

Date: December 02, 2025

To
Listing Department **BSE Limited**Phiroz Jeejeebhoy Towers,
Dalal Street
Mumbai – 400001

Scrip Code: 505285

# <u>Sub: Intimation regarding completion of dispatch of the Notice of Postal Ballot and publication of Newspaper Advertisement</u>

Dear Sir/Madam,

In furtherance to our letter dated December 01, 2025 with regard to the Postal Ballot Notice of the Company, we wish to inform you that the Company has completed the dispatch of Notice of Postal Ballot dated November 26, 2025 along with explanatory statement on December 01, 2025, to all the members whose names appear in the Register of Members/Beneficial Owners received from the Registrar and Share Transfer Agent/Depositories as on November 28, 2025 i.e., "Cut-off date".

Please find enclosed copies of the newspaper advertisements published in the following newspapers:

Names of Newspapers	Date of Publication
The Free Press Journal	December 02, 2025
Nav Shakti	December 02, 2025

This is for your information & record please.

Thanking you,

Yours Faithfully,

For Tulive Developers Limited

Sumit Mundhra Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a



#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of Mr. Suresh Murari Narwekar in respect of land bearing Survey No./ Mr. Suresh Murari Narwekar in respect of land bearing Survey No./
Gat No. 92/6, admeasuring 00 Hectare 39 Ares, situate, lying and
being at village Sogaon, taluka Alibaug, district Raigad ("Land").
Any and all persons having any right, title, interest, benefit, claim, or
demand, in or to the Premises, or any part thereof including the right of and by way of sale, assignment, transfer, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, licence, possession, use, occupation, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, will, testamentary instrument, probate, letters of administration, easement, maintenance, Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise howsoever, are hereby required to make the same known, in writing, together with certified true copies of documentary proof in support thereof, to the undersigned at the below mentioned email address or postal address, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which the claim of such person shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding in any manner whatsoever.

Dated this 2nd day of December, 2025

Arpit Solanki, Integrum Legal Advocates and Solicitor

302, Janmabhoomi Chambers, Walchand Hirachand Marg, Ballard Estate Fort, Mumbai-400001. Email: frontdesk@integrum.co.in

> Form No. 3 [See Regulation-13 (1)(a)]

**DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 1)** 2nd floor, Colaba, Telephone Bhavan, Colaba Market, Mu (5th Floor, Scindia House, Ballard, Mumbai-4000 nbai-400 005

Case No.: OA/34/2024 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A)

of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Exh. No.: 12

ARIHANT ENTERPRISES AND ORS

(1) ARIHANT ENTERPRISES AND ORS

902 RISHABH HEIGHTS ROYAL COMPLEX MUMBAI, MAHARASHTRA (2) VEENA HITESH JAIN

MAHARASHTRA-400092 (3) HITESH MANGALCHAND-JAIN

902 RISHABH HEIGHTS ROYAL COMPLEX EKSAR ROAD BORIVALI MUMBAI MAHARASHTRA-400092

902 RISHABH HEIGHTS ROYAL COMPLEX EKSAR ROAD BORIVALI MUMBAI

**SUMMONS** 

WHEREAS, OA/34/2024 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar of 14/10/2025. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the sa

Application under section 19(4) of the Act. (OA) filed against you for recovery of debts of Rs. 3603328.49/- (application along with copies of documents etc.

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendant are directed as under:-(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relie

prayed for should not be granted; (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original

application: (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of

(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest i created and/ or other assets and properties specified or disclosed under seria number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

(v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financia institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnish

to the applicant and to appear before Registrar on 15/01/2026 at 12:15 P.M. failing which the application shall be heard and decided in your absence. For Paper Book follow the following Url:

https://cis.drt.gov.in/drtlive/paperbook.php?ri=2025211561029

Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 29/10/2025



Registrar Mumbai D.R.T.-I Mumbai.

#### PUBLIC NOTICE

Public are hereby informed that our Client intends to enter into a transaction with respect of the immovable property more particularly described in the Schedule hereunder and referred to herein as the "Schedule Property" with its present owner, Mr. Mohamad Salim Khan, and Mr. Mohamad Salim **Choudhary** having their address at Pale Khurd Village, Taluka Panvel, District Raigad, Maharashtra Maharashtra 410 210 (hereinafter referred to as the "Owner"), who has represented to our Client that he is the sole and absolute owner of the Schedule Property having unrestricted rights of alienation over the same. The Owner has further represented to our Client that the Schedule Property is free from all encumbrances, charges, lien, litigations and/ or any third-party rights/ claims of any nature whatsoever.

Notice is hereby given to the general public that if any person/s, entity, company, firm, institution (corporate or otherwise) has or claims any right, title, interest, pending litigation, tenancy, mortgage, charge, lien or demand or any other interest of whatsoever nature in or upon the Schedule Property or any part thereof, the same may be brought to the notice of the undersigned in writing together with all details and documents in support of such claim within 21 (Twenty One) days from the date of this Notice, failing which, it shall be deemed that the aforesaid Owner has a clear and marketable title to the Schedule Property and that none else has any right, title, interest or claim whatsoever in respect of the Schedule Property; and our Client would be at liberty to proceed to enter into and complete the intended transaction in respect of the Schedule Property. Any objections and/or claims received after the expiry of the period mentioned above shall neither be entertained nor be binding on our Client.

SCHEDULE PROPERTY

All that piece and parcel of immovable property being land, admeasuring an extent of 1600 Square Mt, bearing Survey No. 46/3 Assessment 1.37 P. situated at Pale Khurd Village, Taluka, Panvel, District Raigad, Maharashtra.

Adv. Shivam Srivastav, Date: 1st December 2025, X- 1080 Akshar Business Park, Plot No-3 Place : Vashi, Navi Mumbai. Sector-25, Opp. Turbhe Railway Station Near APMC, Vashi, Navi Mumbai -400 705

Mobile: 9820411454 • Email. Legal@justchambers.in

POSSESSION NOTICE

Whereas.

The undersigned being the Authorized Officer of SAMMAAN CAPITAL LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 26.06.2021 calling upon the Borrower(s) RAVINDRA KOREGAONKAR and VAISHALI KOREGAONKAR to repay the amount mentioned in the Notice being Rs. 97,58,091.57 (Rupees Ninety Seven Lakhs Fifty Eight Thousand Ninety One and Paise Fifty Seven only) against Loan Account No. HHLTHN00267191 as on 15.06.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on  $\bf 27.11.2025$ .

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SAMMAAN CAPITAL LIMITED (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) for an amount Rs. 97.58.091.57 (Rupees Ninetv Seven Lakhs Fifty Eight Thousand Ninety One and Paise Fifty Seven only) as on 15,06,2021 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** 

FLAT NO. 1403, ADMEASURING 1353 SQ FT, CARPETAREA, 14TH FLOOR, OF PREMIUM TOWER- 21, INDIABULLS GREENS, NEAR KON TOLL, KON TALUKA PANVEL, RAIGARH, MAHARASHTRA 410101, ALONGWITH ONE COVERED PARKING.

Date : 27.11.2025 Authorised Officer SAMMAAN CAPITAL LIMITED (FORMERLY KNOWN AS INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED)

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to public at large that the undersigned is investigating the title of Vrushali . Kalsekar, Vijay V Bhosale, Jaywant G Kaslsekar, Lavesh J Kalsekar, AND Supriya A Kapoor in respect of the described SCHEDULE hereunder written.

All persons having or claiming any share, right, title, interest, claim, demand or estate in respect of the said property or to any part thereof by way of sale, beguest, exchange, mortgage, let, lease, tenancy, lien, charge, trust, maintenance, license, gift, inheritance, share, possession, order/decree/judgement of any court, option agreement or any kind of agreement of understanding, easement, , possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to give notice to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all supporting documents within 12 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived and abandoned. **SCHEDULE** 

All that the right, title and interest in 5 fully paid up shares of the face value of Rs. 50/- each bearing distinctive numbers 221 to 225 under Share Certificate number 044 dated 27th May, 2010 issued by Evershine Sapphire Co-Op Hsg Society Ltd **TOGETHER WITH** the residential Flat No. 1503 [admeasuring 893.41 sq.ft. (carpet area) equivalent to 80.03 Sq. mts. (carpet area) on the 15th floor in building "Evershine Sapphire" "A" Wing" at Village Chandivali, in the registration district and sub-district of Mumbai City and Mumbai Suburban and bearing Plot No. 2 of the Industrial\sub-Division situate lying and being in the revenue Village of Chandivali within greater Mumbai in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban bearing CTS No. 11B/403 at Saki-Vihar Road, Andheri (E), Mumbai

Date: 1st December, 2025 Sd/-

Suryakant N. Shroff, Advocate, Flat No. 25, 5th Floor 76 Bhulabhai Desai Road. Mumbai 400026

IN THE HIGH COURT OF **JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND** INTESTATE JURISDICTION

PETITION NO. 4550 OF 2025 Petition for Letters of Administratio with Will annexed to the property and credits of Late Suren Narair Advanie, Hindu, Indian Inhabitant of Mumbai bachelor Occupation Retired, residing at the time of his death at Flat No. 502. A Wing, Shree Shivdham CHS Ltd, New Link Road Malad West, Mumbai 400064.

... Deceased Karan Shivkumar Sakhrani, Age: 35 years, Occupation: Business, Hindu, Inhabitant of Mumbai, Residing at Flat No. 13, Grand Hindustan Society, Near Talwalkar Gym, Bandra West, Mumbai 400050, being one of the beneficiaries under the Will of the Deceased above named. ... Petitioner


To all concerned,

If you claim to have any interest ir the estate of the Deceased, you are hereby cited to come and see the proceedings before the grant of etters of Administration with Will Incase, you intend to oppose the grant of Letters of Administration with Will you should file in the office of the Prothonotary and Senior Master a caveat within fourteer days from the publication of this citation.

You are hereby informed that free legal services from the State Legal Services Authorities, High Court egal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you, and in case you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities Sd/-

Witness Mr. SHREE CHANDRASHEKHAR Acting Chief Justice at Bombay, aforesaid, this 17th day of Octobe 2025.

For Prothonotary and senior Maste SEALER



## **NOTICE**

Tata Power Limited Registered Office: Bombay House 24, Homi Mody Street, Mumbai - 400001.

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities o the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the

Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

. Hoshang Pesi Hodiwalla	Name[s] of holder[s]	Kind of Securities	No. of	Distinctive
	[and Jt. holder[s], if any]	and face value	Securities	Number[s]
	. Parizad Hoshang	' '	2500	3736861 to 3739360

Place: Mumbai Date: 02 December 2025

Sd/-

[Name[s] of holder[s] / Applicant[s]] 1. Hoshang Pesi Hodiwalla 2.Parizad Hoshang Hodiwalla

## **PUBLIC NOTICE**

General public is hereby informed that our client, M/s. Muthoot Finance Ltd. Registered Office: NH Bypass Palarivattom, Kochi-682028, Kerala, India CIN: L65910KL1997PLC011300, Ph: +91 484-4804000, 2396884, 2394712, mails@muthootgroup.com www.muthootfinance.com is conducting Auction of ornaments (NPA accounts for the period up to 30.11.2024 & Low Tounch/Low quality/Insufficient weight deduction accounts for the period up to 31.10.2025), pledged in its favour, by the defaulting Borrowers, as detailed hereunder. All those interested may participate.

GSTIN-27AABCT0343B1ZY (Maharashtra)

First Auction Date: 08.12.2025, 05:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Plot No. 4 &5, First Floor, Ahinsa Bhavan, Opp. Big Bazar, Jalna Road, Aurangabad, Maharashtra-431001 

183, Aurangabad-CIDCO (3888): MDL-2168, 2617, 2788, MUL-17310, 17378, 17435, SRS-56, 59, 61, 62, 118, 119, Aurangabad-Osmanpura (4328): MDL-1220, MEG-73, MUL-5085, SRS-5, 45, 47, 50, 78, 81, Waluj (MA) (4481): BLS-76, MDL-1655, MEG-123,

RGL-3242, SRS-4, 36, 37, 50, 68, Garkheda (MA) (4579): SRS-14 Second Auction Date: 09.12.2025, 10:00 A.M., Auction Centre: Muthoot Finance Ltd., Plot No. 4 & 5, First Floor, Ahinsa Bhavan, Opposite Big Bazar, Jalna Road, Aurangabad, Maharashtra-431001

First Auction Date: 08.12.2025, 10:00 A.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Kamda House, First Floor, Plot No. 196/4, Above Federal Bank, Savedi Road, Ahmednagar-414003 Ahmednagar (1432): MEG-113, MUL-11999, 12000, RGL-1833, 1841, SRS-40, 61, 81, 82, 102, 103, Ahmednagar-Sarjepura (4374): RGL-999, 1010, SRS-16, 17, 18

Low Tounch/Low quality/Insufficient weight deduction: Ahmednagar-Sarjepura (4374): MUL-15673

First Auction Date: 08.12.2025, 02:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Ground Floor, 5 Radha Complex, D.P. Road, Sangamner, Dist. Ahmednagar-422605 Sangamner-(MA) (2746): MDI -1128 RGI -3041 3130 SRS-13 42 60 76 183

First Auction Date: 08.12.2025, 04:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., First Floor, Raut Complex, G.P.H. No. 8647, Opp. Merchant Bank, Beed Road, Jamkhed, Dist.- Ahmednagar-413201 Jamkhed-(MA) (3034): MDL-1633, MEG-231, RGL-6206, 6241, SRS-5, 40, 51

First Auction Date: 08.12.2025, 12:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., No. G-56, Amit Plaza, Opp Union Bank Of India, Main Road, Shrirampur, Dist-Ahmenagar-413709 Shrirampur (MA) (3163): MUL-9733, SRS-101

Second Auction Date: 09.12.2025, 10:00 A.M., Auction Centre: Muthoot Finance Ltd., Kamda House, First Floor, Plot No. 196/4, Above Federal Bank, Savedi Road, Ahmednagar, Maharashtra-414003 First Auction Date: 12.12.2025, 01:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Panch Complex, First Floor, Mama Chowk, D. Raja Road, Opp. Andhra Bank, Jalna-431203

Jalna-(MA) (2748): MUL-4681, RGL-2039, 2040 Second Auction Date: 13.12.2025, 01:00 P.M., Auction Centre: Muthoot Finance Ltd., Panch Complex, First Floor, Mama Chowk, D. Raja Road, Opposite Andhra Bank, Jalna-431203

First Auction Date: 12,12,2025, 10:00 A.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., First Floor, Oswal Complex, Near Ambedkar Putla, Station Road, Parbhani-431401 Parbhani-(MA) (2932): RGL-4618

First Auction Date: 12.12.2025, 03:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., First Floor, Sant Gaianan Mahar, Nanded Parli Road, Gangakhed (MH), AJ Sankul, Dist, Parbhani-431514 Gangakhed-(MA) (4921): SRS-3

Second Auction Date: 13.12.2025, 10:00 A.M., Auction Centre: Muthoot Finance Limited, First Floor, Ostwal Complex, Station Road, Behind Ambedkar State, Parbhani, Maharashtra-431401 First Auction Date: 13.12.2025, 12:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Plot No. 68, Zilla Parishad, Behind ID Court, Near Gujarat Sweet Mart, Jalgaon-425001

First Auction Date: 13.12.2025, 11:00 A.M., Auction Centre at Taluk/Tehsil:: Muthoot Finance Ltd., Shop No. 16/17/18/25 Navshakti Arcade, Above ICICI Bank Jamner Road, Bhusaval-425201 Bhusewal-(MA) (2747): MDL-2703, SRS-2, 73

Second Auction Date: 15.12.2025, 12:00 P.M., Auction Centre: Ground Floor, Plot No. 68, Zilla Pet, Behind ID Court, Near Gujarat Sweet Mart Jalgaon, Maharashtra-425001 First Auction Date: 13.12,2025, 03:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Chethna House, Ground Floor, Khol Gali, Lane No. 4, Nr. Balaii Temple, Dhulia-424001

Dhulia-(MA) (2849): MDL-3070. MEG-56. 57. 112. RGL-611. 631. 739 Second Auction Date: 15.12.2025, 03:00 P.M., Auction Centre: Muthoot Finance Limited, Chethna House, Ground Floor, CS No. 15/3, Khol Goli, Lane No. 4, Dhulia, Maharashtra-424001

First Auction Date: 13,12,2025, 05:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Amrut Complex, Above Bank of India, Amrut Chowk, Nandurbar-425412 Nandurbar-(MA) (3107): MDL-1721, RGL-1365

Second Auction Date: 15.12.2025, 05:00 P.M., Auction Centre: Muthoot Finance Limited, First Floor, Shop No.15-19, Amrut Complex, C.S. No. 909/E, Amurut Chowk, Nandurbar, Maharashtra-425412 First Auction Date: 13.12.2025, 02:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Shop/Office No. 10, 11, 12, & 13, Upper Ground Floor Of Cts No. 3558, Major Complex, Major Corner, Ghat Road, Chalisgaon, Dist-Jalgaon-424101

Chalisgaon (MA) (4258): SRS-3, 62, 85, 110, 113, 122, 144

Second Auction Date: 15.12.2025, 01:00 P.M., , Auction Centre: Muthoot Finance Ltd., Shop No. 10, 11, 12, & 13, Upper Ground Floor of Cts No. 3558, Major Complex, Major Corner, Ghat Road, Chalisgaon, Dist.- Jalgaon, Maharashtra.-424101 First Auction Date: 15.12.2025, 11:00 A.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Ayodhya Complex, First Floor, Opp. S P Office, Near Shivaji Chowk, Beed-431122

Beed-(MA) (2833): MDL-3268, MEG-232, 235, RGL-2278, 2371, SRS-43, 50

Low Tounch/Low quality/Insufficient weight deduction: Beed-(MA) (2833): MUL-24904

First Auction Date: 15.12.2025, 04:00 P.M., Auction Centre at Tajuk/Tehsij: Muthoot Finance Ltd., Laxmi Market, New Mondha Road, Near JDBJ Bank, Parli vaijanath-431515 Parli vaijnath-(MA) (3106): RGL-3623, SRS-15, 19

First Auction Date: 15.12.2025, 02:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., First Floor, Dada Complex Building, Oppmondha Market, Main Road, Ambajogai Tal, Beed District, Maharasthra-431517

Ambajogai-(MA) (4779): RGL-2309 Second Auction Date: 16.12.2025, 04:00 P.M., Auction Centre: Muthoot Finance Ltd., Ayodhya Complex, First Floor, Opposite S.P. Office, Near Shivaji Chowk, Beed-431122 First Auction Date: 16.12.2025, 11:00 A.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Shop No. 23 To 29, Total No. 7 Shops, In Front of Tehsil Office, Tehsil Chowk Chikali Road, Buldhana, Maharashtra-443001

Second Auction Date: 17.12.2025, 10:00 A.M., Auction Centre: First Floor, Shri Jalram Plaza, Sarafa Lane, Buldhana, Maharashtra-443001 First Auction Date: 17,12,2025, 02:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Mauli Sankul, C S No. 9906, Above Allahabad Bank, Ausa Road, Latur-413512

Lathur (MA) (2873): MDL-2684, 2695, 2895, RGL-4947, 5331, SRS-15, 28

First Auction Date: 17.12.2025, 05:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Shop/Office Premises No. R7/18, Ground Floor of Land Bearing Survey No. 3406, Opp. Veg. Market, Near Bhosle Medical, Kava Road, Lathur-413512 Latur-Kava Road (4244): MEG-183, SRS-47, 54

Second Auction Date: 18.12.2025, 03:00 P.M., Auction Centre: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Mauli Sankul, CS No. 9906, Above Allahabad Bank, Ausa Road, Latur-413512 First Auction Date: 17.12.2025, 12:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Shop No.1/2, Upper Ground Floor Shaghuna Complex, Nal Durga Rd. Tuljapur, Dist-Usmanabad-413601 Tuljapur-(MA) (2995): MAL-6112, RGL-10627, 10914, 11006, 11255, 11324, 11474, SRS-122

First Auction Date: 17.12.2025, 11:00 A.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Upper Ground Floor, Shop No. 6, 7, 8, 9, Sunil Plaza, District Sports Complex, Near S.T. Bus Stand, Osmanabad, Maharashtra-413501 Pune-Osmanabad (4300): MDL-1671, RGL-4934, SRS-19, 22, 48, 92

First Auction Date: 17.12.2025, 04:30 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., First Floor, Property No. 2/777, Old No. 2/2823, Dhoki Road, Kallam, Osmanabad (Dist.), Maharashtra-413507 Kalamb (MA) (4650): RGL-4335, SRS-11

Second Auction Date: 18.12.2025, 11:00 A.M., Auction Centre: Muthoot Finance Ltd., Upper Ground Floor, Shop No. 6, 7, 8, 9, Sunil Plaza, District Sports Complex, Near S.T. Bus Stand, Osmanabad, Maharashtra-413501

First Auction Date: 18.12.2025, 02:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Spandan Complex, B/H Madhur Sweets, Sawarkar Nagar, Gangapur Road, Nashik-422013 Nashik-Nashik Road (0890): MDL-2384, 2444, SRS-5, 6, Nashik-Unwadi Road (0893): BLS-95, MDL-2814, 2909, 3125, SRS-48, 51, Nasik-Panchavati (1721): MDL-2590, 2655, 2894, SRS-68, 69, Nashik-CIDCO (3335): MDD-63, Nashik-Sawarkar Nagar(4023): MAL-1396, 1404, SRS-14, Nashik-Canada Corner (4134): MDL-901, Nashik-Bhabha Nagar (4428): MEG-103, 116, MUL-12318, Adgaon-(MA) (4886): SRS-11

First Auction Date: 18.12.2025, 04:00 P.M., , Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Dus Tower, Satara Road, Nr. Dwarkanand Hospital, Malegaon, Dist., Nasik-423202 Malegaon-(MA) (2832): MDL-2338, 2559, MEG-238, MOL-3819, RGL-3808, SRS-29

First Auction Date: 18.12.2025, 10:00 A.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Shop No. 5, 6, 7&8, C. No. 178, Station Road, Lasalgaon, Dist., Nashik-422305

thereafter, at the same venue. No further notices shall be issued in this respect.

Satana (MA) (4492): MDL-1605

Lasalgaon (MA) (4133): SRS-72 First Auction Date: 18.12.2025, 05:00 P.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Shop No. 14 & 15, K.T.Complex, Near S.T. Bus Stand, Satana, Tal Baglon, Dist., Nashik-423301

First Auction Date: 18.12.2025, 11:30 A.M., Auction Centre at Taluk/Tehsil: Muthoot Finance Ltd., First Floor, Rudra, Ganesh Peth, City Survey No. 472, Sinnar, Tal. & Distt. Nashik, Maharashtra-422103 Sinnar-(MA) (4915): MDL-103. RGL-1088

Second Auction Date: 19.12.2025, 11:00 A.M., Auction Centre: Ground Floor, Spandhan Complex Appartment, Plot No. 3, Besides Madhu Sweets, Near Gangapur Road, Sawarkar Nagar Nashik-422005 The auctions in respect of the loan accounts shown under the concerned branch head, will be conducted at the respective Taluk/Tehsil auction centres as per details provided above. In case the scheduled auctions are not successful/ completed on the specified date (s), then in that event the auction (s) shall be conducted/continued on the Second Auction date at the given auction centres as detailed above. In case the auction (s) are still not successful/completed, then such auction (s) shall be continued on subsequent days

Kohli & Sobti Advocates, D-72, Lower Ground Floor, Panchsheel Enclave, New Delhi-110017 Note: Customers can release their pledged ornaments before the scheduled auction date, against payment of dues of our client. Customer can also contact to Email ID: recoverynorth@muthootgroup.com or Call at 7834886464, 7994452461.

**PUBLIC NOTICE** This is to inform you that our Proposed Warehouse project on land bearing Village-Talay tarf Rahur, S.No-4/11 (P),4/12/A (P), Village - Koshimbi S.No-64/1, 64/2, 65/2 (P), 65/3/B 65/4, 65/5/A, 65/5/B, 65/6/A, 65/6/B (P), 65/8 (P), 65/9, 65/10, 65/11 (P), Taluka Bhiwandi Dist - Thane 421101 By M/s. Ananya Warehousing Pvt. Ltd. was accorded the Environmental Clearance (EC No. EC25C3802MH5617053N, File No. SIA/MH/INFRA2/542942/2025 Dated 18.11.2025) from the State Environment Impact Assessment Authority (SEIAA), Maharashtra constituted by Ministry of Environment and Forest, Government of India.

A copy of the Environmental clearance letter is available on Ministry of Environment Forest and Climate change (MoEF & CC's) PARIVESH website at https://parivesh.nic.in Place: Thane

[See Regulation 34(3)] BY ALL PERMISSIBLE MODE OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703

RR NO. 32 OF 2024 WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY UNDER RULE 48 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993.

**UNION BANK OF INDIA** M/S. TIRUPATI GARMENTS & ORS.

CD 1. M/s. Tirupati Garment, A) B.k. No. 454, R. No. 2, Near Radeshayam Darbar Next To Barkha Apartment, Ulhasnagar, Dist-thane- 421002, B) Mezzanine Ist Floor, Shop No. 85, Japani Bazar, Opp. Sena Market, Ulhasnagar, Dist - Thane

CD 2. Mr. Ashok Namdev Gawandgave At 1/3, Mahalaxmi Colony, Shanka Pawashe Road, Kailash Nagar, Katemaniveli, Kalyan – 421 306. CD 3. Mr. Om Narayan Pathak, G-10, Naval Dockyard Co., Kanjurmarg (w), Mumba -400 078.

Whereas You the C D have failed to pay the sum of Rs. 14,58,815/- (Rupee Fourteen Lakhs Fifty Eight Thousand Eight Hundred Fifteen Only) with interest and costs in respect of Recovery Certificate No.32 of 2024 drawn up by the Presiding Officer on O.A.No. 227 of 2014 DEBTS RECOVERYTRIBUNAL MUMBAI (DRT3). You are hereby prohibited and restrained, until further order, from transferring, alienating, creating third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned properties in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit under such transfer, alienation, possession or charge.

Plot No. 2 Bearing Survey No. 32 At Village Katrap, Tal - Ambernath Given under my hand and the seal of the Tribunal on this date 20.01.2025



Deepa Subramanian Recovery Officer-Debts Recovery Tribunal Mumbai DRT-3)

**PUBLIC NOTICE** 

NOTICE IS HEREBY GIVEN that my clients are negotiating with the wner/member namely SMT. JAYSHREE JITENDRA MEHTA to purchase the Scheduled Property together with all her rights and interest in the share and nembership of society and more particularly described in the Schedule hereunder

RAMBHAU MAKARE. That SHRI. BABURAO RAMBHAU MAKARE sold the KAMIDIAU MIANAKE. ITIA SINII. BABUKAO KAMIDIAU MIANAKE SUU U Schedule Property to MR. MANIBHAI PANDIAN CHETTY by Agreement dat 13.05.1994. That MR. MANIBHAI PANDIAN CHETTY sold the Schedule Property

SMT. JAYSHREE JITENDRA MEHTA has in the course of negotiations with m client clarified that the documents / letters issued by MHADA pertaining to allotment of the Scheduled Property to the original allottee namely SHRI. BABURAO RAMBHAU MAKARE and Agreement dated 13.05.1994 between SHRI. BABURAO RAMBHAU MAKARE and MR. MANIBHAI PANDIAN CHETTY were not given to MR. JITENDRA KISHANDAS MEHTA by the predecessors in title or execution of the Agreement dated 17/07/2001, and hence SMT. JAYSHREE JITENDRA MEHTA has considered and treated the same as misplaced/lost or no issued or dispatched by MHADA and predecessors in title at that particular time, an the same were not deposited by her or the predecessor in title with any person ncluding any banks as collateral security against any kind of loan and advances. Any person or persons claiming any right, title, interest or claim in the aforesaic Room and the Shares including the aforestated misplaced or not issued documents if any in any manner including by way of Agreement (oral or written), undertaking. arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage

order of injunction, attachment, acquisition, requisition, or otherwise is hereby calle upon and required to make the same known to the undersigned in writing within 15 days from the date of publication hereof with the registered documentary proof either by hand delivery against proper written acknowledgement of the undersigned or by Registered Post A.D. only at the address of the undersigned viz. 612/B-20, Anite CHS. Ltd., Sector-6, Road RSC-52, Charkop, Kandivli West, Mumbai – 400067 failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned and hereafter the transaction may be completed at the option of the parties named abov n the event that the negotiations are finalized

claim, and beneficial interest of SMT. JAYSHREE JITENDRA MEHTA in five full poalid up shares of face value of Rs. 50/- each, of the aggregate value of Rs. 250/ poaring distinctive Nos. 16 to 20 (both inclusive), bearing Certificate No. 4 of Charko Marmik Co-operative Housing Society Limited.

Place: Mumbai Date: 02/12/2025 NITESH D. ACHREKAR

CIN: L99999MH1962PLC012549 Regd. Off: 21/22. Loha Bhavan, P D Mello Road, Mumbai - 400 009.

Website: www.tulivedevelopers.com E-mail: tulivechennai@gmail.com

**POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION** Notice is hereby given that pursuant to the provision of Section 108, 110 and other

Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations") and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and General Circular No. 03/2025 September 22, 2025 (hereinafter collectively referred as "MCA Circulars") and all other applicable rules framed under the Companies Act, Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("Delisting Regulations") Listing Regulations including any statutory modification(s), amendment(s) or re-enactment(s) hereof, for the time being in force and as may be enacted hereinafter that the Company seek the approval of the members for the below mentioned special resolution as set out in Posta Ballot notice dated November 26, 2025 by way of electronic means ("remote e-voting"):

Item No. Description of Special Resolution

BSE Limited ("BSE"), where the Equity Shares of the Company are presently listed, in accordance with Securities and Exchange Board of India (Delisting o Equity Shares) Regulations, 2021 and as amended n terms of MCA Circulars, electronic copies of Notice of Postal Ballot and Explanator

Statement has been sent by email dated December 01, 2025 to the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) as on Novembe 28, 2025, being the cut-off date. Voting rights shall be reckaged on the paid up value of Equity ed in the name of the Members/Beneficial Owners as on the Cut-off date In line with the MCA Circulars, physical copies of Notice, along with postal ballot forms and pre-paid business envelope, have not been sent to the members. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members eligible to vote, is restricted only to remote e-voting .e. by casting their vote electronically.

Participant(s) and in respect of shares held in physical form through an e-mail to the Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company, Cameo Corporate Services imited, Subramaniam Building No. 1, Club House Road, Chennai- 600002 Tamil Nadu Tel: +91 44 4002 0742 https://wisdom.cameoindia.com or to the Company a tulivechennai@gmail.com, on or before December 31, 2025 at 5:00 PM (IST). Members may note that the Notice is available on the website of the Company

of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. The details required pursuant to the provision of the Companies Act, 2013 and Rules made ereunder are given below:

Item Particulars Day, Date and Time Cut-off date for reckoning Voting rights Friday, November 28, 2025

	Electronic and Physical Mode)	Monday, December 01, 2025
3.	Date & Time of Commencement of	Tuesday, December 02, 2025 at 9.00 AM IST
	E-voting	
		Wednesday, December 31, 2025 at 05.00 PM
	given Date &Time /End of E-voting	IST
5.	Contact details, in case of any query/	Name: Mr. Rakesh Dalvi
	grienvance relating to E-voting facility	Designation: Sr Manager
		Address: Central Depository Services (India)
		Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex
		Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower

The Chairman or any Director or any other person authorized by the Chairman sha declare the results of the postal ballot on or before Thursday, January 01, 2025. The results along with the Scrutinizers report will be made available on the Company's website at www.tulivedevelopers.com and will also be communicated to the Stock Exchange where the shares of the company are listed. The resolution, if passed with the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specified for remote E-voting i.e. Wednesda December 31, 2025.

Sumit Mundhra

Date of dispatch of Notice (in

Place : Chennai Date : December 01, 2025

DESCRIPTION OF PROPERTY

House Bearing No. 1 & 2 Adm. 910 Sq. Ft. At Ground Floor In Sankalp Apartment A

The Scheduled Property was allotted by M.H. & A.D. Board to SHRI. BABURAO

MR. JITENDRA KISHANDAS MEHTA by Agreement dated 17.07.2001. That MR. JITENDRA KISHANDAS MEHTA died on 17.07.2017 leaving behind his wifelywidows SMT. JAYSHREE JITENDRA MEHTA as his only legal heir and the Scheduled Property and shares are duly transferred in the name of SMT. JAYSHREE JITENDRA MEHTA. That the original allottee or his heirs or the predecessors title or their legal heirs have not raised any complaint / objection in respect o the ownership rights of the unregistered / registered purchase / sale

gift, trust, lease, monthly tenancy, leave and license, partnership, joint venture inheritance, lien, easement, possession, right of prescription, any adverse right, title interest, or claim of any nature, dispute, suit, decree, order restrictive covenants

In the event that the negotiations are finalized.

SCHEDULE

DESCRIPTION OF THE PROPERTY

ROOM NO. D-4 in CHARKOP (1) MARMIK CO-OP HSG. SOC. LTD. situated at PLOT NO. 549, SECTOR – 5, ROAD RSC – 59, CHARKOP, KANDIVLI (WEST), MUMBAI – 400 067 admeasuring 40 sq. mtrs. Built-up of Village: Kandivali, Taluka: Borivali, Mumbai Suburban District together with all the rights, interest, claim and hepeficial interest of SMT. IAVSUBEE LITENDRA MEHTA in five fully

**TULIVE DEVELOPERS LIMITED** 

Tel No: 044-42623777; Contact Person: Mr. K V Ramanashetty and Mr. Atul Gupta

applicable provisions, if any, of the Companies Act 2013 ("the Act"); read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014 ("the Rules")

Approval for Voluntary Delisting of the Equity Shares of the Company from the

Members who have not registered their e-mail address are required to register the same in respect of the shares held in electronic form with the Depository through their Depository

www.tulivedevelopers.com, website of the Stock Exchange www.bseindia.com and on the websit

Parel (East), Mumbai - 400013 Email: helpdesk.evoting@cdslindia.com Toll free No.: 1800 2109911

By order of the Board For Tulive Developers Limite

Company Secretary & Compliance Officer

## M/S. ANANYA WAREHOUSING PVT. LTD. FORM NO. 16





सर्कल ऑफिस, कोल्हापूर. ११८१/१७, ग्राऊंड फ्लोअर, ४थी गल्ली, राजारामपूरी, टाकाळा, कोल्हापूर. ४९६००८ ई मेल: cokolhapur@pnb.co.in

सरफेसी कायदा२००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी नोटीस

## फोन: ०२३१ २५२४०१७ मागणी नोटीस

ज्या अर्थी खाली सही करणार पंजाब नॅशनल बँक च्या अधिकृत अधिकारी यांनी सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनानशियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व सदर अधिनियमाच्या सेक्शन १३(१२) अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ द्वारे त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून या ॲक्टच्या सेक्शन १३(२) खाली संबंधित कर्जदार / जामिनदार यांना खाली नमुद केलेल्या तारखेला डिमांड नोटीस लागु केली होती. विविध कारणास्तव संबंधित कर्जदार / जामिनदार यांना ही नोटीस बजावता आली नाही. तरी अशा नोटीसांच्या प्रति या कार्यालयात उपलब्ध असून, संबंधित कर्जदार /जामीनदार यांनी इच्छित असल्यास त्या प्राप्त करून . फर्जदार / जामिनदार याना हे सचित करण्यात येते की त्यानी ही नोटीस प्रसिध्द झालेच्या ६० दिवसाचे आत खाली नमद वि

	व इतर करारपत्रानुसार देय असलेले करारातील व्याज, खर्च व शुल्क इत्यादी पंजाब नॅशनल बँकेकडे भरणा करावी. सदर कर्जदाराच्या वरील करारातील अटी व ॲग्रीमेंटनुसार बँवे गहाण ठेवलेली खाली नमूद मालमत्ता ही या कर्जासाठी गहाण ठेवण्यात आली आहे.				
अनु क्र.	खात्याचे नाव व पत्ता/ कर्जदार/जामिनदार/ गहाण ठेवणाऱ्या मिळकतधारकाचे नाव	कर्ज खाते प्रकार / थकबाकी रक्कम व तारीख खाते एनपीए झालेल्या तारखेपर्वंत	अनु क्र.	खात्याचे नाव व पत्ता/ कर्जदार/जामिनदार/ गहाण ठेवणाऱ्या मिळकतधारकाचे नाव	कर्ज खाते प्रकार / थकबाकी रक्कम व तारीख खाते एनपीए झालेल्या तारखेपर्यंत
٩	कर्जदार: फरजाना सिराज कोरबु सह-कर्जदार: अल्फीया सादीक शेख पत्ता: १६, शास्त्रीनगर, सोलाप्र, महाराष्ट्र ४१३००३, तसेच: फ्लॅट नं. ३११, बिल्डींग नं.अ–३,एस.एन. ७५५	टर्म लोन रु. २,१८,९८४.०० (दोन लाख अठरा हजार नऊशे		सोलापुर. महाराष्ट्र ४१३००५, तसेच: फ्लॅट नं.२०२, बिल्डींग नं.अ७,एसएन ७५५/१, प्लॉट नं.२, दोड्डी रोड, कुंभारी, तालुका: दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीख: ०२.०६.२०२५	सहाशे एक्यांऐंशी फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५
	/१, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी राय नगर, तालुका दक्षिण सोलापूर, सोलापूर – ४१३००६, मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	चौऱ्याएंशी फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५	98	कर्जदार : खतिजा मुसीब डोका सह-कर्जदार: मुसीब महमद युसूफ डोका पत्ता: ३२/३३, केशव नगर , मौलाली चौक, सोलापूर.	टर्म लोन रु. २,१९,०६४.०० (दोन लाख एकोंणीस हजार चौसष्ट फक्त)
२	कर्जदार : व्यंकटलक्ष्मी व्यंकटेश सीता पत्ताः २२०/२१, सहकार पेठ, सोलापूर – ४१३००५, तसेचः फ्लॅट क्र.३०५,बिल्डींग न. अ–३,एस.एन.७१०/ २, प्लॉट न.१, कुभारी राय नगर, तालुकाः दक्षिण	टर्म लोन रु.२,०६,१०७.०० (दोन लाख, सहा हजार एकशे सात फक्त) +		महाराष्ट्र ४१३००३, तसेचः फ्लंट नं.१०७,बिल्डींग नं.अ९ एसएन ७५५/१, प्लॉट नं.२, दोड्डी रोड, कुंभारी राय नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	+ पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५
3	सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन	२०	अमिर अली शेख, पत्ताः प्लॉट क्र.१७,हाऊस नं.३०८, शास्त्री नगर, सोलापूर. महाराष्ट्र ४१३००३, तसेचः फ्लॅट	टर्म लोन रु. २,२९,३०९.४७ (दोन लाख ऐंकोणतीस हजार तीनशे नऊ फक्त
	पत्ताः १७, शास्त्री नगर, सोलापूर. महाराष्ट्र ४९३००३, तसेचः फ्लंट नं. २१०, बिल्डींग नं. अ–६, एसएन ६९७ प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी राय नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४९३००६	रु.२,०८,९०३.०० (दोन लाख, आठ हजार नऊशे तीन फक्त) + पुढील व्याज व शुल्क		नं.१०५,बिल्डींग नं.अ १४, एसएन ७५५/१, प्लॉट नं.४, दोड्डी रोड, कुंभारी, तालुकाः दक्षिण सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	+ पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५
8	पागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार : नासरिनबानू सलीम शेख पत्ताः गरिबी हटाव झोपडपट्टी नं.२, सुशिल मराठी	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन	२१	कर्नदार: शहजादी शफीक शेख, सह-कर्जदार: बागवान सोहेल शफीक, पत्ता: ४१२ हैदराबाद घरकुल डब्ल्यु.एन. सोलाप्र ४१३००२,तसेच: फ्लॅट नं.१०८,बिल्डींग नं.अ५ एसएन ७५५/१, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी राय	टर्म लोन रु. २,२२,८१७.०० (दोन लाख बावीस हजार आठशे सतरा फक्त) + पढील व्याज व शुल्क
	विद्यालय सोलापूर. महाराष्ट्र ४१३००४, <b>तसेचः</b> फ्लॅट नं. १०८, बिल्डींग नं. अ–३,एसएन ७५५/१, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी राय नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर,	रु.२,२२,५५३.०० (दोन लाख, बावीस हजार पाचशे त्रेपन्न फक्त) + पुढील व्याज व शुल्क	२२	नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार: उमा बागेवाडीकर, सहकर्जदार: सुनिल	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन
4	सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार सलमा इमरान हतुरे	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन		बागेवाडीकर, पता: जि.प.शाळेजवळ, २९४ श्रमजीवी नगर,सोलापूर महाराष्ट्र ४९३००६ तसेच: फ्लॅट न.२०९, बिल्डींग न.४६, एसएन ९८१/४,९८२/१, ९८२/२, प्लॉट न.१, दोड्डी रोड, कुभारी राय नगर, तालुका:	रु. २,२५,२२८.०० (दोन लाख पंचवीस हजार दोनशे अठावीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क
	सह-कर्जदारः श्री. इमरान मिसाक हतुरे पत्ताः २०५,संगमेश्वर नगर ,अक्रलकोट रोड सोलापूर-४१३००६ तसेचः फ्लॅट २१०, बिल्डींग नं. अ–६, एसएन ७५५/१, प्लॉट नं.२, दोड्डी रोड, कुंभारी	रु.२,२०,५४०.०० (दोन लाख, वीस हजार पाचशे चाळीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क	23	दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्नदार: चंद्रकला चंद्रकांत वंगारी	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन
Ę	राय नगर, तालुका: दक्षिण सोलापूर, सोलापूर ४९३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार : शकीलाबी अ.रजाक शेख	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन		सहकर्जवार : महेश चंद्रकांत वंगारी, पत्ता: एमआयडीसी रोड १२ कामगार वसाहती,दक्षिण सोलापूर.४१३००६ तसेच: फ्लॅट नं.३०९, बिल्डींग नं. ५५, एसएन ९८१/१ ९८२/१ ९८२/२, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुभारी राय	ह. २,२५,३००.०० (दोन लाख पंचवीस हजार तीनशे फक्त) + पुढील व्याज व शुल्क
	सह-कर्जदारः रजाक मुर्तुज शेख पत्ताः २१८, गरिबी हटाव झोपडपट्टी नं.२,वीजापूर नाका, सोलापूर, महाराष्ट्र ४९३००४ तसेचः पलॅट ११२, बिल्डींग नं.अ–२२ एसएन ७९७, प्लॉट नं.८, कुंभारी राय नगर,	रु.२,११,१३९.०० (दोन लाख, अकरा हजार एकशे एंकोंचाळीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क	28	नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन
0	तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार : सुलोचना रघुनाथ यलदंडी	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन		पत्ताः २२३, संगमेश्वर नगर,अक्कलकोट रोड, सोलापूर. महाराष्ट्र ४९३००६ तसेचः फ्लॅट नं.१०२,बिल्डींग नं.३५, ९८१/१, ९८२/१, ९८२/२ प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुभारी, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६	रु. २,२४,८०७.०० (दोन लाख चौवीस हजार आठशे सात फक्त) + पुढील व्याज व शुल्क
	सह-कर्जदार: रघुनाथ विश्वनाथ यलदंडी पत्ता: ३३/३/२८, विजया नगर, नवीन पच्छा पेठ, सोलापूर ४९३००६ तसेच: फ्लॅट २०३, बिल्डींग नं.अ-२ एसएन ७१०/२, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी राय	रु.२,१९,१३५.०० (दोन लाख, एकोणीस हजार एकशे पसतीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क	२५	मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार: अजमत एम शफीक शेख सहकर्जदार: एम शफीक शेख, पत्ता:१२५ सिध्देश्वर नगर	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन रु. २,२५,६३१.०० (दोन लाख
۷		एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन		नई जिंदागी, सोलापूर. ४१३००३ तसेचः फ्लॅट नं.११२, बिल्डींग अ१२, एसएन ७५५/१,प्लॉट नं.३, दोड्डी रोड, कुंभारी, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर –४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	पंचवीस हजार सहाशे एकतीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५
	सह-कर्जवराः महबुब कोधिबीरे, पत्ताः २०५/२०,तेलगी पच्छी पेठ,रॉयल हॉटेल, सोलापूर, महाराष्ट्र ४९३००५ तसेचः फ्लंट २०२, बिल्डींग नं.अ–३, एसएन ७५५, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी राय नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४९३००६	रु.२,१९,६९३.०० (दोन लाख, एकोणीस हजार सहाशे त्र्यानव्व फक्त) + पुढील व्याज व शुल्क	२६		टर्म लोन रु. २,२९,२७९.०० (दोन लाख एकोंणतीस हजार दोनशे
9	मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार : यास्मिन सलाउद्दीन शेख सह-कर्जदार: सलाउद्दीन एमडी खाजा शेख	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन रु.२,२०,०८९.०० (दोन लाख,	२७	तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर – ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	एकोंणऐंशी रुपये) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन
	पत्ताः हुबेधर नगर, कुमठा नाका, सोलापूर, महाराष्ट्र ४९३००३ तसेचः फ्लॅट २०२, बिल्डींग नं.अ–९ एसएन ६९७,प्लॉट नं.९, कुंभारी राय नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४९३००६	वीस हजार एकोंणनव्वद फक्त) + पुढील व्याज व शुल्क		सहकर्जदार: राजू शिवाय पॅनेल, पत्ता: ३१ अ १४ नवीन पाचा पेठ,गीता नगर मागील बाजु, सोलापूर ४१३००६ तसेच: फ्लॅट नं.१९१, बिल्डींग ७६, एसएन ९८१/१, ९८२/१, ९८२/२, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी	रु. २,२८,४०२.०० (दोन लाख अठावीस हजार चारशे दोन फक्त) + पुढील व्याज व शुल्क
90	मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदारः फैमिदा मेहबूब शेख,	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन		राय नगर, तालुका: दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीख: ०२.०६.२०२५	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५
	सह-कर्जदार: मेहबूब शेख पत्ता: ५६, केशव नगर,मोलाली चौक,दक्षिण सदर बजार, सोलापूर, महाराष्ट्र ४९३००३ तसेच: फ्लॅट नं ३०६, बिल्डींग नं.ए २२, एसएन ६९७, प्लॉट नं.८, दोड्डी रोड, कुंभारी, तालुका: दक्षिण सोलापूर, सोलापूर ४९३००६	रु.२,१८,६८७.०० (दोन लाख, आठरा हजार सहाशे सत्यांएंशी फक्त) + पुढील व्याज व शुल्क	२८	सह-कर्जदार: हरीकृष्णा मुरलीधर दुस्सा, पत्ता: १७०४, नवीन पाच्छा पेठ, दत्त मंदीर जवळ,सोलापूर ४१३००६, तसेच: पलंट नं १०६, बिल्डींग नं ७,एसएन ९८५/१ ९८२/१, ९८२/२,प्लॉट नं ११, कुंभारी राय नगर,	टर्म लोन रु. २,२८,४०२.०० (दोन लाख अठावीस हजार चारशे दोन फक्त) + पुढील व्याज व शुल्क
99	मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार : रिझवाना समिर धालतोड सह-कर्जदार: समिर अ. करीम धालतोड पत्ता: हाऊस नं.३३४, राहल गांधी झोपडपट्टी, सोलापूर,	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन रु.२,१८,४२९.०० (दोन लाख,	२९	तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार : वंदना अमुरसिंग सनारवले	एन.पी.ए. तारीखः२९.०५.२०२५ टर्म लोन
	महाराष्ट्र ४९३००३ तसेचः फ्लंट नं ३९९ बिल्डींग नं अ ७ एसएन ६९७ प्लॉट नं २, दोड्डी रोड, कुंभारी राय नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४९३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	अठरा हजार चारशे एकोंणतीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५		सह-कर्जवार: अमरसिंग राणोसिंग समारवले पत्ता: ७ नॉर्थ सदर बजार,लोदी गृह्यी, सोलापूर ४९३००३ तसेच: फ्लॅंट नं. ३०५, बिल्डींग नं.अ-३,एस.एन. ७५५/ १, प्लॉट नं.१, दोड्डी रोड. कुंभारी राय नक्षर, तालुका दक्षिण सोलापूर, सोलापूर – ४९३००६,	रु. २,१६,४१४.४९ (दोन लाख सोळा हजार चारशे चौदा एकोंपंत्रास पैसे फक्त)+ पुढील व्याज व शुल्क
92	सह-कर्जदार: युसूफ महमद शेख, पत्ता: गरिबी हटाव झोपडपट्टी न १,नुराणी मझिंदच्यामागे, विजापूर नाका,	टर्म लोन रु.२,१२,७४८.०० (दोन लाख, बारा हजार सातशे अट्टेचाळीस	30	मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५ कर्जदार: लक्ष्मीबाई नागनाथ दराणा सह-कर्जदार: प्रियांका सिदराम उपलांची	एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५ टर्म लोन रु.२,०२,३५८.८२ (दोन लाख,
	सोलापूर, महाराष्ट्र ४९३००४ तसेचः फ्लॅट नं ३९१, बिल्डींगअ अ१६, एसएन ६९७,प्लॉट ३, दोड्डी रोड, कुंभारी, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४९३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५		पत्ताः कोंडा निवास, १५८६, कुंचन नगर, सोलापूर ४१३००५ तसेचः फ्लॅट नं.१०२, बिल्डींग नं.अ-१,एस. एन. ७१०/२, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी राय नक्षर, तालुका दक्षिण सोलापूर, सोलापूर – ४१३००६, मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५	दोन हजार तीनशे अठावन्न पैसे ब्याएेशी फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः ३०.०६,२०२५
93	कर्जदार: विस्मिला गुलाब बागवान सह-कर्जदार: गुलाब बागवान, पत्ता: गरिबी हटाव झोपडपट्टी नं.२,भैरू वस्ती, विजापूर नाका,सोलापूर,	टर्म लोन रु.२,१७,८२४.०० (दोन लाख, सतरा हजार आठशे चोवीस रुपये	39		टर्म लोन रु.२,२१,१६१.९१ (दोन लाख, एकवीस हजार एकशे एकसष्ठ
	महाराष्ट्र ४९३००३ तसेचः फ्लॅट नं.३०३,बिल्डींग नं.अ १३, एसएन ६९७,प्लॉट ५, दोड्डी रोड, कुंभारी राय नगर तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४९३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५	32	अ-४ एस.एन. ७५५/१, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर – ४१३००६, मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५ कर्जवार : निर्गस गौसपाक शेख	पैसे एकोणीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५ टर्म लोन
98	कजंदार : रुबीना फरदीन शेख, सह-कजंदार: फरदीन मोड़नोदीन शेख, पत्ता: डिआरएम ऑफिस जवळ,आर.डी. १/७/२१९/२२०, सोलापूर, महाराष्ट्र ४१३००१ तसेच: फ्लॅट न.११०, बिल्डींग न. अ-७ एसएन ६१७,प्लॉट २,	टर्म लोन रु.२,१७,५३६.०० (दोन लाख, सतरा हजार पाचशे छत्तीस रुपये फक्त) + पुढील व्याज व शुल्क	<b>३</b> २	कजदार: नागस गासपाक शख सह-कर्जदार: गौसपाक रेहमान शेख पता: घर नं. १०३८, गरिबी हटाव झोपडपड़ी नं. २, सोलापूर. तसेच: फलॅट नं. २०२, बिल्डींग नं. अ-१५, एस.एन. ७५५/१, प्लॉट नं. ४, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर - ४१३००६, मागणी नोटीस तारीख: ०८,०७,२०२५	टम लान रु. २, ४०,७४८.२६ (दोन लाख, चाळीस हजार सातशे आठेचाळीस पैसे सव्वीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५
94	दोड़ी रोड, कुंभारी राय नगर, तालुका: दक्षिण सोलापूर मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार : संगिता इरेश गणपुरम सह-कर्जदार: शिवकुमार इरेश गणपुरम	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन रु.२,१७,८०२.६५ (दोन लाख	33	कर्जदार : वहिदा ए कय्युम पठाण सह-कर्जदार : वासिम अहमद ए कय्युम पठाण पत्ता: १६२/ए, दक्षिण कसबा, पाणिवस तालिम जवळ, सोलापूर. ४१३००७ तसेचा: फ्लॅट न १०३, बिल्डींग न	टर्म लोन रु.२,०९,११३.०० (दोन लाख, नऊ हजार एकशे तेरा फक्त) +
	पत्ताः १०, निलम नगर, एमआयडीसी, सोलापूर. महाराष्ट्र ४९३००६, तसेचः फ्लॅट नं १०८, बिल्डींग नं अ-९, एसएन ७१०/२,प्लॉट नं १, दोड्डी रोड, कुभारी राय	रु.२,१७,८०२.६५ (दान लाख सतरा हजार आठशे दोन पैसे पासष्ट फक्त) + पुढील व्याज व शुल्क	301	अ-१६, एस.एन. ६९७, प्लॉट नं.३, दोड्डी रोड, कुभारी, जिल्हा सोलापूर - ४१३००६, मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५ कर्जदार : शबाना अल्लाउदीन शेख	पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५
98	नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४९३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५ कर्जदार : ज्योती लक्ष्मीनारायण गरदास सह-कर्जदारः लक्ष्मीनारायण गरदास पत्ताः १२४, विनकर बागच्या मागे,रविवारपाठ,सोलापूर.	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन रु.२,१८,४८७.०० (दोन लाख	38	कजदार : अबाना अल्लाब्दान अध्य सह-कर्जदार : अल्लाब्दीन रङ्गाक श्रेख पताः गरिबी हटाव झोपडपट्टी नं.२, विजापूर नाका, चादवी पिठाची गिरणी जवळ, सोलापूर. ४१३००५ तसेच: फलॅट नं.१०३, बिल्डींग नं. अ-९, एस.एन. ७१०/२, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर – ४१३००६,	टर्म लोन रु.२,१८,०२९.०० (दोन लाख, अठरा हजार एकोणतीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क
	महाराष्ट्र ४१३००२, <b>तसेचः</b> फ्लॅट नं.३१२,बिर्ल्डींग नं.२ एसएन ७१०/२, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी राय नगर,तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६	आठरा हजार चारशे सत्यांऐंशी फक्त)+ पुढील व्याज व शुल्क	34	मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५ कर्जदार : निर्मला रामचंद्र जाका सह-कर्जदार : जाका श्रीनिवास	एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५ टर्म लोन रु.२,०४,५९३.९० (दोन लाख,
90	सह <b>-कर्जदारः शकील इस्माइल शेख</b> <b>पत्ताः</b> ८५७,शुक्रवार पेठ, सोलापूर, महाराष्ट्र ४१३००२,	एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५ टर्म लोन रु. २,२०,३१७.०० (दोन लाख		पत्ताः ५२५, शास्त्री नगर झोपडपट्टी, सोलापूर. ४९३००३ <b>तसेचः</b> फ्लॅट नं.३०८, बिल्डींग नं. अ–३, एस.एन. ७९०/२, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर – ४९३००६,	चार हजार पाचशे त्र्यानव्व पैसे नव्वद फक्त) + पुढील व्याज व शुल्क
	तसेचः फ्लंट नं. १०४ विल्डींग नं.अ१७ (एसएन ६९७) लॉट नं.४, दोड्डी रोड, कुंभारी राय नगर, तालुकाः दक्षिण सोलापूर, सोलापूर ४१३००६ मागणी नोटीस तारीखः ०२.०६.२०२५	वीस हजार तीनशे सतरा फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः २९.०५.२०२५	38	मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५ कर्जदार: पार्वती रामसिंग कजकावळे सह-कर्जदार: किसनिसंग रामसिंग कजकावळे पत्ता: महाराणा प्रताप कार्यालय समोर, १-ई, लप्कर,	एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५ टर्म लोन रु.२,१७,१७३.७७ (दोन लाख,
96		टर्म लोन रु. २,१३,६८१.०० (दोन लाख तेरा हजार		सोलापूर. ४१३००३ तसेचः फ्लंट नं.२०३, बिल्डींग नं. अ–६, एस.एन. ७१०/२, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर – ४१३००६, मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५	सतरा हजार एकशे त्र्याहत्तर पैसे सत्त्याहत्तर फक्त) + पुढील व्याज व शुल्क एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५

ठिकाणः सोलापूर

दिनांकः ०१-१२-२०२५

#### जाहिर सूचना

सर्वांना कळविण्यात येते की. पर्यावरण. वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्यस्तरी पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरण (एस ई आय ए ए) महाराष्ट्राने जारी केलेले, प्रस्ताव क्रमांक एस आय ए / एम एच / इन्फ्रा२/५२७१८५/२०२५ आणि ईसी ओळख क्र. ईसी२५बी३८१३एमएच५३२१९६२एन दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी, सी.टी.एस. क्रमांक १६५ अ/१ ते अ/४, १६५ अ/६ आणि १६५ क/१ (उप भुखंड ब, ड आणि ग), गाव गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), मुंबई ओडिसी, येथे असलेल्या भूखंडावरील प्रस्तावित निवासी आणि व्यावसायिक इमारत तसेच ईडब्ल्यूएस इमारतीच्या विकासासाठी पर्यावरण मंजुरी दिली आहे . सदर मंज़ुरी पत्राची प्रत http://parivesh.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

मेसर्स सतगुरु कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

५वा मजला, सनटेक सेंटर, ३७-४०, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७

## जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येते की, आम्ही जयश्री इंजिनिअरिंग एलएलपी, एक नोंदणीकृत एलएलपी, ज्यांचे कार्यालय : रणदीप हाऊस, ४८ डीडी साठे मार्ग, बेनहॅम हॉल लेन, गिरगांव, मुंबई, महाराष्ट्र, पॅन क्र. AATFJ5271F असे आहे, यांच्या यात याखाली लिहिलेल्या परिशिष्टामध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या सदर मालमत्तेच्या ('**'मालमत्ता'')** संबंधातील हक्कविलेखांची चौकशी आणि पडताळणी करीत आहोत.

अन्य कोणत्याही व्यक्ती/संस्था तसेच अन्य गोष्टींबरोबर कोणत्याही व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब, कंपनी, बँक(बँका) आणि/किंवा वित्तीय संस्था, नॉन— बँकिंग वित्तीय संस्था, न्यास, पेढी, व्यक्तींची समिती किंवा व्यक्तिगत निकाय, प्रस्थापित किंवा अप्रस्थापित, ऋणको, धनको आणि/किंवा कोणतेही प्राधिकरण यांना सदर मालमत्तेच्या किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या संबंधातील विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन, अदलाबदल, गहाण, आकार, मृत्युपत्रीत देणगी, समन्याय सुविधाधिकार, प्रतिज्ञा, भाडेदारी, अनुज्ञप्ती, प्रलंबित वाद, धारणाधिकार, बक्षिस, न्यास, वारसा, कब्जा, भाडेपट्टा किंवा भार, पोट-माडेदारी, काळजीवाहू तत्व, भोगवटा, कब्जा, क़्टूंब व्यवस्था/तडजोड, भागिदारी, कोणताही न्यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश, करार/करारनामे, आणि/किंवा कोणतेही दायित्व आणि/किंवा कोणतेही लिखित/ आणि/किंवा कोणतीही व्यवस्था आणि/किंवा कोणतीही बांधिलकी किंवा अन्य काही असेल तर, त्याद्वारे कोणताही दावा, कोणताही अधिकार, हक्क, हितसंबंध, शेअर, मागणी असेल तर त्यांनी निम्नस्वाक्षरीकर्ता यांना या सूचनेच्या जाहिरातीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत पाठींबा देणाऱ्या सर्व दस्तऐवजांसह लेखी स्वरुपात सूचित करावे अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. अन्यथा अशा प्रकारचा दावा, अधिकार, हक्क किंवा हितसंबंध यांचा अधित्याग आणि/किंवा परित्याग आणि/किंवा अधित्यजन करण्यात आल्याचे समजण्यात येईल आणि अशा प्रकारचे कोणतेही व्यवहार बंधनकारक असणार नाहीत

## यावर संदर्भित केलेल्या मालमत्तेचे परिशिष्टः

(मालमत्तेचे वर्णन)

असलेल्या जागेचे सर्व तुकडे आणि तुकडा विक्री करारानूसार ७०५८.५ चौरस मीटर आकाराचे आणि सी. टी. एस. क्रमांक ६२४ असलेले आणि त्यानंतर सी. टी. एस. क्रमांक ६२४ आणि ६२४(१) ते (५) असे पुनर्क्रमित केलेले आणि मालमत्ता नोंदणी कार्डानुसार १४४६.३० चौरस मीटर रस्त्यासाठी संपादन केलेला आहे. सी. टी. एस. क्रमांक ६२४(१), ६२४(२), ६२४(३), ६२४(४) आणि ६२४(५) वर उभे असलेले औद्योगिक बांधकाम सी. टी. एस. क्रमांक ६२४ च्या मर्यादेत येते, प्रत्येकी १२०, ७३.५, १६.५, १०२.२ आणि १८०५.१ चौरस मीटरचे अनुक्रमे, गाव कांजूर, तालुका - कुर्ला, भांडुप (पश्चिम), मुंबई - ४०००७८ येथे मुंबई आणि मुंबई उपनगराच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यांमध्ये स्थित, पडलेले आणि अस्तित्वात आहे आणि अशा प्रकारे सीमाबध्द आहे

पूर्व दिशेकडे : प्रस्तावित रस्ता पश्चिम दिशेकडे : कोटेश्वर दीप सीएचएस उत्तर दिशेकडे : लिलाधर हरिराम यांची मालमत्ता दक्षिण दिशेकडे : प्रस्तावित रस्ता आज दिनांक २ डिसेंबर, २०२५ मेसर्स इकॉनॉमिक लॉज प्रॅक्टिस करिता (वकील आणि सॉलिसिटर्स) ९वा मजला, मफतलाल सेंटर, विधान भवन मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई,

(भागीदार) anshumanjagtap@elp-in.com

बॅक

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

शाखेचे नाव

महाराष्ट्र - ४०००२१

सही /-

अंशुमन जगताप

#### टुलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेड tulive

सीआयएन : एल९९९९९एमएच१९६२पीएलसी०१२५४९ नोंदणीकृत कार्यालय: २१/२२, लोहा भवन, पी. डी. मेलो रोड, मुंबई - ४०० ००९ **द्रध्वनी :** ०४४-४२६२३७७७ **संपर्क व्यक्ती :** श्री. के. व्ही. रमणाशेट्टी आणि श्री. अतुल गुप्ता वेबसाइट: www.tulivedevelopers.com ईमेल: tulivechennai@gmail.com

टपाल मतपत्र सूचना आणि ई-मतदानविषयक माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की कंपन्या अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १०८, ११० आणि इतर लागू तरतुर्दीनुसार तसेच कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ("नियम") मधील नियम २० व नियम २२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ (''लिस्टिंग नियम'') अन्वये, तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केलेल्या पुढील परिपत्रकांप्रमाणे कंपनीने कार्यवाही केली आहे : क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ तसेच परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ आणि ०३/२०२५ दिनांक २२ सप्टेंबर २०२५ (यापुढे एकत्रितरीत्या "एमसीए परिपत्रके" म्हणून संबोधले जाते). वरील सर्व परिपत्रके आणि अधिनियम, तसेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (इकिटी शेअर्स डिलिस्टिंग) नियम, २०२१ **(''डिलिस्टिंग नियम'')** आणि लिस्टिंग नियम तसेच भविष्यातील कोणतीही दुरुस्ती, सुधारणा किंवा पुनर्निर्मित तरतूद यांच्याअंतर्गत, कंपनी खाली नमूद केलेल्या विशेष ठरावास मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. सदस्यांच्या हा ठराव टपाल मतपत्र सूचना दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ अन्वये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ("रिमोट ई-व्होटिंग) सादर करण्यात आला आहे.

बाब क्र.	विशेष ठरावाचे वर्णन
	भारतीय प्रतिभूती आणि विनियम मंडळ (इंक्विटी शेअर्स डिलिस्टिंग) नियम, २०२१ च्या अनुपालनात आणि सुधारित नुसार जेथे कंपनीचे समभाग सध्या सुचीबध्द आहे त्या बीएइई लिमिटेड (''बीएसई'')
	मधून कंपनीचे समभाग स्वच्छेने डिलिस्टिंग करिता मंजुरी.

मिसीए परिपत्रकांनुसार, टपाल मतपत्र सुचना आणि स्पष्टीकरणात्मक निवेदन यांची डलेक्टॉनिक प्रत ०१ द्रिसेंब . २०२५ रोजी कंपनी/ठेवीदार सहभागींच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यांवर पाठविण्यात आली आहे. डिपॉझिटरी २८ नोव्हेंबर २०२५ ही कट-ऑफ तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे. मतदानाचा अधिकार नोंदणीकृत तदस्यांच्या भांडवली मूल्यावर आधारित असेल

एमसीए परिपत्रकांच्या अधीन राहन, टपालाद्वारे प्रत्यक्ष सूचना, मतपत्र फॉर्म्स आणि प्री-पेड लिफाफे सदस्यांना पाठविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सदस्यांनी मत देणे किंवा विरोध दर्शविणे हे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे (म्हणजेच, फक्त रिमोट ई-व्होटिंग द्वारे) करणे आवश्यक आहे. म्हणजेच, सदस्यांनी ऑनलाईन मतदानाद्वारे आपले मत नोंदवावे.

सदस्य ज्यांनी अद्याप त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही, त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील समभाग असल्यास संबंधित ठेवीदार सहभागी मार्फत आणि भौतिक स्वरूपातील समभाग असल्यास कंपनीच्या नोंदणी व समभाग हस्तांतरण एजंट (आरटीए) यांना ईमेल करून तो नोंदविणे आवश्यक आहे.

कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड, सुब्रमणियम बिल्डिंग क्र. १, क्लब हाऊस रोड, चेन्नई - ६००००२, तामिळनाडू दूरध्वनी : +९१ ४४ ४००२ ०७४२ वेबसाइट : https://wisdom.cameoindia.com किंवा कंपनीचा ईमेल tulivechennai@gmail.com नोंट्णीची अंतिम तारीख : ३१ डिसेंबर २०२५, सायं. ०५.०० वाजेपर्यंत (भाप्रवे) सदस्यांना कळविण्यात येते की सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.tulivedevelopers.com , बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर www.bseindia.com तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'')च्या वेबसाइटवर www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे. . हंपन्या अधिनियम, २०१३ आणि नियमांनुसार आवश्यक तपशील

घटक क्र.	तपशील	दिवस, तारीख व वेळ
٤.	मतदान हक्क निश्चित करण्यासाठी कट- ऑफ तारीख	शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५
٦.	सूचनेचे प्रेषण (इलेक्ट्रॉनिक व भौतिक माध्यमातून)	सोमवार, ०१ डिसेंबर २०२५
₹.	ई-मतदान सुरू होण्याची तारीख व वेळ	मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ सकाळी ०९.०० वा. (भाग्रवे)
٧.	ई-मतदान समाप्तीची तारीख व वेळ (यानंतर मतदान मान्य होणार नाही)	बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ सायं. ०५.०० वा. (भाप्रवे))
(यानंतर मतदान मान्य हाणार नाहा) ५. ई–मतदानाविषयी कोणतीही चौकशी/तक्रार असल्यास संपर्क तपशील		नाव : श्री. राकेश दलवी पद : विष्ठ व्यवस्थापक पत्ता : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए-विंग, २५ वा मज्जला, मेंरथॉन फ्युचरएक्स, माफतलाल मिल कंपाउंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३, इंमेल : helpdesk.evoting@cdslindia.com टोल फ्री क्रमांक : १८००२१०९९११

अध्यक्ष किंवा संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून टपाल मतपत्राचे निकाल गुरुवार, ०१ जानेवारी २०२५ पर्यंत घोषित केले जातील.

निकालासह निरीक्षकांचा अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.tulivedevelopers.com तसेच ज्या स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहेत त्या ठिकाणी प्रसारित केला जाईल. जर ठराव आवश्यक बहुमताने मंजूर ब्राला, तर तो ३१ डिसेंबर २०२े५, म्हणजेच ई-मतदानाची अंतिम तारीख या दिवशी मंजूर झालेला मानला जाईल. . बोर्डाच्या आदेशाः

टुलिव्ह डेव्हलपर्स लिमिटेड तर्फे सुमित मुंधरा दिनांक : ०१ डिसेंबर, २०२५ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

ठिकाण : चेन्नई

## सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

७४-सी, समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई-४०० ०२८. फोन क्र. : ९१ ८८२८८०५६०९/८६५७०४३७१३/१४/१५

## कब्जा सूचना

( सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) अन्वये )

ज्याअ<mark>धीं, अधोस्त्याक्षरीकार हे सारस्वत को – ऑपरेटीव्ह बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी</mark> म्हणून दि सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित कर्जदार/हमीदार आणि गहाणवटदार यांना प्रत्येक खात्यासः सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून **६० दिवसांच्या** आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेस मागणी सूचना निर्गमित केलेली आहे. कर्जदार/गहाणवटदार/हमीदारांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/गहाणवटदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी सदरह अधिनियमाच्या कलम

१३ च्या पोटकलम् (X) सहवाचता सिक्योरी इंटरेस्ट (एन्फोर्सिंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा **मांकेतिक करूना २८ नोव्हेंबर, २०२**५ रोजीस घेतलेला आहे. कर्जदार/गहाणवटदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी खालील मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा सारस्वत को–ऑपरेटिव्ह

बँक लि. च्या थकीत रक्कम सह त्यावरील पृढील व्याज आणि प्रभार या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील सांकेतिक कर्जदार /सह-कर्जदार/ गहाण मिळकतीचे वर्णन मागणी सुचनेनुसार थकीत रक्कम मागणी

90.		गहाणपटदार/ हमादाराच गाप	(सारण नालनसा)	सूचनवा सारिख	कञ्जाचा सारख	(रवासह युढाल ज्याच जााच प्रमार)
?	सानपाडा	श्री. सिंग शिल्पा वीरभद्र उर्फ सुश्री. सिंग शिल्पा मान (कर्जदार/गहाणवटदार) श्री. सिंग वीरभद्र श्याम बहादूर (सह कर्जदार/गहाणवटदार)	फ्लॅट क्र. ००५, तळ मजला, डी विंग, मोजमापित क्षेत्र ५३५ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र, चंद्रेश हिमालया (ए टू डी) सीएचएसएल, लोढा हेवन, सर्व्हे क्र. १३३/४के, निळजे, कल्याण शीळ रोड, डोंबिवली पू, ता. कल्याण, जि. ठाणे- ४२१२०४ येथे स्थित.	०१.०७.२०२५	२८.११.२०२५	रू. २३,९४,०३०/- (रूपये तेवीस लाख चौऱ्याण्णव हजार तीस मात्र) २६.०६.२०२५ रोजीस अधिक त्यावरील व्याज
2	खारघर	श्री. पवार नागसेन केशव (कर्जदार/गहाणवटदार) कु. पवार रेखा केशव (सह कर्जदार/गहाणवटदार) श्रीम. पवार सुषमा नागसेन (हमीदार)	बुनिट/रो हाऊस क्र. ५, तळ+एक वरचा मजल्याचे तेथील बांधकाम, सायली सीएचएसएल अशी ज्ञात इमारत, (मोजमापित क्षेत्र २८ चौ. मीटर्स बिल्ट अप क्षेत्र), प्लॉट क्र. डी ६३, सेक्टर १२, गाव खारघर, ता. पनवेल, जि. रायगड- ४१०२१०	०१.०७.२०२५	२८.११.२०२५	रू. २२,७१,३०१/- (रूपये बावीस लाख एकाहत्तर हजार तीनशे एक मात्र) २५.०६.२०२५ रोजीस अधिक त्यावरील व्याज
w	खास्घर	मे. रेकॉन फॅसिलिटी सर्व्हिंसेस मालक: – श्री. पवार नागसेन केशव (प्रमुख कर्जदार/गहाणबटदार) कु. पवार रेखा केशव (हमीदार)	युनिट/रो हाऊस क्र. ५, तळ+एक बरचा मजल्याचे तेथील बांधकाम, सायली सीएचएसएल अग्री ज्ञात इमारत, (मोजमापित क्षेत्र २८ ची. मीटर्स बिल्ट अप क्षेत्र), प्लॉट क्र. डी ६३, सेक्टर १२, गाव खारघर, ता. पनवेल, जि. रायगड- ४१०२१०.	०१.०७.२०२५	२८.११.२०२५	रू. १३,०१,८३३/ - (रूपये तेरा लाख एक हजार आठशे तेहतीस मात्र) ३०.०६.२०२५ रोजीस अधिक त्यावरील व्याज
8	वाशी	मे. किर्ती टेक्सटाईल्स मालक: – श्रीम. सैनी अच् देवी प्रभुदयाल (प्रमुख कर्जदार) श्रीम. चावरकर प्रिती जितेंद्र (हमीदार आणि गहाणबटदार) श्री. सैनी प्रभु दयाल नेमीचंद (हमीदार) श्री. चावरकर जितेंद्र जनार्दन (हमीदार)	फ्लंट क्र. ३०७, ३रा मजला, साई रेसिडेंसी, मोजमापित क्षेत्र: ५४० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र, कुंभारखान पाड्यावर, कांतास्मृती इमारतीजवळ, खंडोबा मंदिर, सर्ल्हें क्र. ८६ (जुना: ३४०), हिस्सा क्र. २३ (भाग), डोंबिवली प, ठाणे- ४२१२०२ येथे स्थित.	૦૭.૦૫, ૨૦૨૫	२८.११.२०२५	रू. २४,५९,०६५/- (रूपये चोवीस लाख एकोणसाठ हजार पासष्ट मात्र) ०६,०५,२०२५ रोजीस अधिक त्यावरील व्याज

टीप: स्वैर भाषांतर तफावत आढळल्यास मूळ इंग्रजी ग्राह्य धरावे ठिकाणः मुंबई

अनु क्र.	खात्याचे नाव व पत्ता/ कर्जदार/जामिनदार/ गहाण ठेवणाऱ्या मिळकतधारकाचे नाव	कर्ज खाते प्रकार / थकबाकी रक्कम व तारीख खाते एनपीए झालेल्या तारखेपर्यंत	अनु क्र.	खात्याचे नाव व पत्ता गहाण ठेवणाऱ्या रि
<b>3</b> 0	कर्जदार: रिझवाना फिरोज मुल्ला सहकर्जदार: तन्वीर फिरोझ मुल्ला, पत्ता: ३५६, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर. ४१३००५ तसेच: फ्लॅट नं.२०३, बिल्डींग नं. ए१७, एसएन ६९७, प्लॉट नं.४, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर – ४९३००६	टर्म लोन रु. २,२३,५३२.१९ (दोन लाख तेवीस हजार पाचशे बत्तीस पैसे एकोणिस फक्त) + पुढील व्याज व शुल्क	80	कर्जदार : पुष्पा व्यंकटेश सु पत्ता: एच नं.२४, राघवेंद्र न जवळ,पोशम्मा मंदिर जवळ तसेच: फ्लॅट नं.२०२, बिल १, ९८२/१, प्लॉट नं.१, र सोलापूर – ४१३००६
	मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५	एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५		मागणी नोटीस तारीखः
<b>3</b> C	कर्जदार : शाहजहान हाजीकरम शेख सहकर्जदार : सोहेल हाजीकरम शेख पत्ता: १५५, कुर्बान हुसेन नगर , सोलापूर. ४१३००३ तसेच: फ्लॅट नं.२१२, बिल्डींग नं. ए१३, एसएन ७५५/ १, प्लॉट नं.३, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर – ४१३००६	टर्म लोन रु. २,२५,१०७.०० (दोन लाख पंचवीस हजार एकशे सात फक्त) + पुढील व्याज व शुल्क	४१	कर्जदार : राजु नारायण था सह-कर्जदार : रेखा राजु ध पत्ता: ५२, पश्चिम मंगळवा तसेच: पलॅट नं.११०, बिल ९८२/१, प्लॉट नं.१, दोर्डु सोलापूर – ४१३००६
20	मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५	एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५		मागणी नोटीस तारीखः
39	कर्जदार : शाफिया अब्बुल रेहमान इरकल सहकर्जदार : सादिक इरकल पत्ता: प्लॉट नं.१७, एच नं.३३९/१, शास्त्री नगर , नवाज किराणा दुकान जवळ, सोलापूर. ४१३००१ तसेच: फ्लॅट नं.२०१, बिल्डींग नं. ए१४, एसएन ७५५/ १, प्लॉट नं.४, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर – ४९३००६	टर्म लोन रु. २,४७,७६६.०० (दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे सहासष्ट फक्त) + पुढील व्याज व शुल्क	४२	कर्जदार : सुवर्णा नागनाथ र सह-कर्जदार : नागनाथ नर पत्ता: ए २५३, विडी घरकुल ४१३००५ तसेच: फलॅट नं. १८१/१, ९८२/१, प्लॉट जिल्हा सोलापूर – ४१३००
	मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५	एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५		मागणी नोटीस तारीखः

	_				
<b>3</b>	अनु क्र.	खात्याचे नाव व पत्ता/ कर्जदार/जामिनदार/ गहाण ठेवणाऱ्या मिळकतधारकाचे नाव	कर्ज खाते प्रकार / थकबाकी रक्षम व तारीख खाते एनपीए झालेल्या तारखेपर्यंत		
	80	कर्जदार : पुष्पा व्यंकटेश सुराम	टर्म लोन		
ख मे ज	पत्ता: एच नं.२४, राघवेंद्र नगर , स्वागत नगर रोड जवळ,पोशम्मा मंदिर जवळ, सोलापूर. ४१३००३ तसेच: फ्लॅट नं.२०२, बिल्डींग नं. ३७, एसएन ९८१/ १, ९८२/१, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर – ४१३००६		रु. २,२७,१०२.०० (दोन लाख सत्तावीस हजार एकशे दोन फक्त) + पुढील व्याज व शुल्क		
१५		मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५	एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५		
	४१ कर्जदार: राजु नारायण धायफुले		टर्म लोन		
ख क)		सह-कर्जदार : रेखा राजु धायफुले पत्ता: ५२, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर. ४१३००२ तसेच: फ्लॅट नं.११०, बिल्डींग नं. ५८, एसएन ९८१/१, ९८२/१, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुभारी, जिल्हा सोलापूर – ४१३००६	रु. २,२७,९२७.०० (दोन लाख सत्तावीस हजार नऊशे सत्तावीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क		
१५		मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५	एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५		
_	४२ कर्जदार : सुवर्णा नागनाथ मडगुंडी		टर्म लोन		
ख सष्ठ क		सह-कर्जदार : नागनाथ नरसाप्या मडगुंडी पत्ता: ए २५३, विडी घरकुल, हैद्राबाद रोड, सोलापूर. ४९३००५ तसेच: फ्लॅट नं.३०९, बिल्डींग नं. ७९, एसएन ९८१/१, ९८२/१, प्लॉट नं.१, दोड्डी रोड, कुंभारी, जिल्हा सोलापूर – ४९३००६	रु. २,२६,९१९.०० (दोन लाख सवीस हजार नऊशे एकोणीस फक्त) + पुढील व्याज व शुल्क		
१५		मागणी नोटीस तारीखः ०८.०७.२०२५	एन.पी.ए. तारीखः ३०.०६.२०२५		
	* 0 \\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \				

जर संबंधित कर्जदार/हमीदार यांनी वरीलप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेस रक्कम अदा करण्यात अपयश आल्यास, बँक वरील गहाण ठेवलेल्या मालमत्तेवर सिक्युरिटायझेशन ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये आणि लागू नियमानुसार पुढील कार्यवाही करेल. या कार्यवाहीचा सर्व खर्च जोखीम आणि परिणामी परिणाम संबंधित कर्जदार/हमीदार यांच्यावर येईल. संबंधित कर्जदार/हमीदार यांचा वरील मालमत्ता कोणत्याही प्रकार-विक्री, भाडेपट्टी किंवा अन्य कोणत्याही मार्गान-पंजाब नॅशनल बँकेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय हस्तातरित करण्यास प्रतिबंध आहे. हे नमूद करण्यात येते. सिक्युरिटायझेशन ॲक्टच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास. संबंधित कर्जदार/हमीदार याच्याविरुध्द गुन्हा दाखल होऊ शकतो व त्यांना या कायद्याअंतर्गत शिक्षा आणि/किंवा दंडाच्या कारवाईस पात्र ठरवले जाईल.

अभिषेक अखौरी अधिकृत अधिकारी, मुख्य व्यवस्थापक,

प्राधिकृत अधिकारी

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता